

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील "उपसंचालक,
गट-अ" संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२२ ची तात्पुरती
ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-११२२/प्र.क्र. ३७/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : - ०७ जून, २०२२.

- संदर्भ:-** १. सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्रमांक: एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा,
दिनांक २१ जून, २०२१.
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक:एसआरव्ही-२०१६/ प्र.क्र.२८१/
कार्या-१२, दिनांक १३/०७/२०२१.

शासन परिपत्रक

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील "उपसंचालक, गट-अ" संवर्गात दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीत नियमित पदोन्नती, सरळसेवा वा अन्य विहित मार्गाने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची तात्पुरती ज्येष्ठतासूची या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या "परिशिष्ट-अ" नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूचीतील तात्पुरत्या पदोन्नत्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळण्याच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दिनांक ४/८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णया विरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या पत्र क्रमांक: बीसीसी-२०१७/प्र.क्र.३१२A/१६-ब, दिनांक २९/१२/२०१७ च्या पत्रान्वये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ निर्णयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू सुचना विचारात घेऊन "उपसंचालक, गट-अ" संवर्गातील पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात "उपसंचालक, गट-अ" पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर "उपसंचालक, गट-अ" यांच्या सदरहू ज्येष्ठतासूचीत सुधारणा होऊ शकते.

३. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील "उपसंचालक, गट-अ" संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२२ रोजीच्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची संदर्भातील काही वास्तविक चुका, त्रुटी अथवा आक्षेप असल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन या परिपत्रकाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या कालावधीत संचालक, अर्थ व सांख्यिकी

संचालनालय, मुंबई यांना सादर करावे. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी प्राप्त झालेल्या निवेदनातील वस्तुस्थिती संबंधिताच्या उपलब्ध अभिलेखावरून तपासून सविस्तर अभिप्रायांसह निवेदन यथाशिघ्र शासनास पाठवावीत.

४. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी हे परिपत्रक व सोबतची तात्पुरती सेवाज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊन “उपसंचालक, गट-अ” संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेखावर ठेवावी.

५. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२२०६०७१५३२१५८११६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सोबत:- परिशिष्ट- “अ”

(प्र. ब. घाडगे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
यांना विनंती करण्यात येते की, सदरहु ज्येष्ठतासूचीचे परिपत्रक व यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात यावी.
- २) निवड नस्ती.

"परिशिष्ट - अ"

संवर्गाचे नाव - उप संचालक, गट-अ

वेतनश्रेणी: सुधारीत वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर S-२० : ५६१००-१७७५००

दि.१ जानेवारी २०२२ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची (दि.१.१.२०२१ ते ३१.१२.२०२१ या कालावधीत सरळसेवा व नियमित/तात्पुरत्या पदोन्नतीने नियुक्त अधिका-यांची)

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	श्री.र.वि.गावित	प	०१-०६-१९६३	अज	२७-०५-२०२१	०१-०९-२०१६	३१-०५-२०२१	सेवानिवृत्त
२	श्रीमती अ.वि.पवार	प	२८-११-१९६५	खुला	११-१०-२०२१	०७-१०-२०२१	३०-११-२०२३	
३	श्रीमती ऐ.कि.किर्तने	प	२५-१०-१९६५	खुला	२१-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-१०-२०२३	
४	श्रीमती सा.सू.रणखांबे	प	०१-०६-१९६९	अजा	११-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-०५-२०२७	
५	श्री. म.अ.चौधरी	प	१६-१०-१९६९	अजा	१३-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-१०-२०२७	
६	श्री.कि.गु.परदेशी	प	१३-१०-१९६९	विजा अ	०८-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-१०-२०२७	
७	श्रीमती दि.श्री.धावरे	प	१९-०२-१९७२	अजा	०७-१०-२०२१	०७-१०-२०२१	२८-०२-२०३०	
८	श्री.गु.बा.सुपेकर	प	३१-०५-१९६८	भज ब	०८-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-०५-२०२६	
९	श्री.रा.कृ.कळमकर	प	०३-०५-१९६६	भज ब	०८-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-०५-२०२४	
१०	श्री.शा.सं.सोनवाणे	प	०१-०७-१९६८	अज	११-१०-२०२१	०७-१०-२०२१	३०-०६-२०२६	
११	श्री.म.शं.गोडाम	प	०४-०५-१९७१	अज	०१-११-२०२१	०७-१०-२०२१	३१-०५-२०२९	
१२	श्री.एस.एस.पारवेकर	प	०४-०४-१९७०	खुला	११-१०-२०२१	०७-१०-२०२१	३०-०४-२०२८	
१३	श्री.दि.शि.पवार	प	०१-०६-१९७१	खुला	११-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-०५-२०२९	
१४	श्री.एन.एम.प्रभुदेसाई	प	१०-०८-१९७१	खुला	०७-१०-२०२१	०७-१०-२०२१	३१-०८-२०२९	

❖ ना - नामनिर्देशन

❖ प - पदोन्नती